

Verz. d. Oxf. H. 212, a, 1.

धातुखमाला f. Titel eines über die Dhātu handelnden medicinischen Werkes Verz. d. Oxf. H. 320, b, No. 760.

धातुवाद SARVADARĀṢANAS. 100, 11. unter den 64 Kalā Verz. d. Oxf. H. 217, a, 12.

धात्रिका f. Amme MED. k. 138 (धातृका gedr.).

धात्री 1) Hebamme Spr. 763. Wärterin MBu. 3, 7423. — 2) कुनिसंधारणाद्धात्री (स्मृता) MBu. 12, 9512. — 4) Verz. d. Oxf. H. 16, a, N. 2.

धात्रेयिका Verz. d. Oxf. H. 216, b, 43.

धात्रेयी DAṢAR. 2, 27.

धात्राकार (1. धातु + आ<sup>०</sup>) m. Mine: धात्राकाराख्यानि so v. a. Mineralien VARĀH. BṢU. S. 104, 12.

धानका f. pl. demin. von धाना P. 5, 3, 77, Sch.

धाना, अन्नं धानानु लीयते । धाना भूमौ प्रलीयते BṢU. P. 11, 24, 21. sg.: भर्जिता द्यधिता धाना प्रायो वीजाय नेष्यते 10, 22, 26.

धानिका vgl. मान<sup>०</sup>.

धात m. WEBER, RĀMAT. Up. 317. fgg. Streiche das Eingeklammerte.

धान्य vgl. पूति<sup>०</sup>; — धान्यक vgl. हेम<sup>०</sup>.

धान्यधनवत् (von धान्य + धन) adj. an Korn und Schätzen reich Spr. 4091.

धान्यपाल N. pr. eines Geschlechts Verz. d. Oxf. H. 332, b, 5.

धान्यवत् Ind. St. 5, 291, N. 1.

धान्यशीर्षक HALĀJ. 2, 424.

धान्यग्रक n. die Grannen am Getraide ebend.

धाम 1) धामा नाम (so die ed. Bomb.) मरुत्मानो मुनयः सत्यवादिनः । न तेषां ज्ञायते स्तिर्नाकृतिर्न तपश्चित्तम् ॥ MBu. 3, 3337.

1. धामन् 1) a) तमो<sup>०</sup> (धामन् = आश्रय Schol.) BṢU. P. 10, 76, 8. Sp. 941, Z. 6 v. u. der Schol. zu BṢU. P. 2, 9, 16 und 3, 11, 41 erklärt धामन् durch स्वल्प Wesen; eben so in अकुण्ठ<sup>०</sup> 10, 63, 37. — b) Z. 12, die neuere Ausg. richtig अग्रं; NILAK.: धामां चतुःसूर्यादीनां धाम प्रकाशकम्. — Vgl. उच्चैर्धामन्.

धाय m.: चत्वारो धायाः पलाशयष्टीनाम् KAUC. 18.

धायस् 1) प्र तोदसा धायसा सन्न एषा सरस्वती RV. 7, 93, 1. nach Śā. = धारक.

1. धार 1) vgl. noch प्राण<sup>०</sup>; — 1. धारक 1) vgl. noch दण्ड<sup>०</sup>.

धारणा 1) त्रिभुवनगारधारणास्तम्भ tragend KATHĀS. 73, 377. Sp. 943, Z. 3 die ed. Bomb. वारणाः st. धारणाः. — 3) c) SARVADARĀṢANAS. 177, 21. हृदये पञ्चभूतानां धारणा च पृथक्पृथक् । मनसो निश्चलत्वेन धारणा सा विधीयते ॥ Verz. d. Oxf. H. 236, b, 34. fg. नभो<sup>०</sup> b, 5. धारणा पञ्चनाडी-भिर्ध्यानं च षष्टिनाडिकम् 10. प्रत्याहारद्विपट्टेन ज्ञायते धारणा शुभा 20. धारणा द्वादश प्रोक्तं ध्यानम् 21. तदाग्नेयो गृहीत्वैतौ धारणा स्वतन्तुं त्यज KATHĀS. 32, 259. fgg. उष्ट्रयोमवधायोगधारणाम् 73, 135. fg. — 3) a) पृथिवी धारणे Verz. d. Oxf. H. 223, a, 9 v. u. Spr. 4918. — b) Verz. d. Oxf. H. 304, b, 1. — c) ग्रन्थ<sup>०</sup> Spr. 4918. धारणान्वित mit einem guten Gedächtniss ausgestattet KĀM. NĪTIS. 4, 30.

धारणामातृका (?) f. unter den 64 Kalā Verz. d. Oxf. H. 217, a, 16.

धारणापारणत्रत n. Bez. einer best. Begehung Verz. d. Oxf. H. 283, a, 29.

धारय schuldend मन्त्रमयं शतस्य धारयः dieser ist mir Hundert schul-

dig VIRAMITRODAJA 24, b, 3.

1. धारा 1) Sp. 947, Z. 2 v. u. lies धाराविगलितं. — 3) परमा धारा Carrière Spr. 1308. — 4) Z. 3 lies 149, a, 28.

2. धारा 1) तीर्थे धरणीपतयः कल्मषं क्षालयति Spr. 4998. धाराम् n. bei Pfeilen HALĀJ. 2, 314.

धाराय् (von 1. धारा), ष्यते einem Strome gleichen: धारयमाणाल-दश्रुणा चतुषा Schol. zu AMAR. 10.

धारयत्वगृह n. = धारगृह, जलपत्वगृह KATHĀS. 122, 17.

धारसूर N. pr. einer Oertlichkeit an der Godāvarī HALL 24. 67.

1. धारिन् 1) रक्ष्यधारिणी eine Vertraute KATHĀS. 38, 123. Sp. 930, Z. 4 v. u. lies मन्त्र<sup>०</sup> st. मन्त<sup>०</sup>. — 3) d) eine der 3 Dhāraṇā, die strömende (von 1. धारा), die des Wassers Verz. d. Oxf. H. 237, a, 6.

धारेश्चर m. der Gebieter von Dhārā d. i. Bhoḡa Verz. d. Oxf. H. 232, a, 24. 283, a, 30. 336, a, 16.

धार्तराष्ट्र 2) und zugleich 4) KATHĀS. 100, 14.

धार्मिकता KATHĀS. 34, 95.

1. धार्य 1) चेतसि in Sinne —, vor Augen zu haben, woran man denken soll Spr. 4343.

धार्ष्ट्यं pl. BṢU. P. 10, 8, 31.

1. धाव् mit अभि, तीक्ष्णम् u. s. w. व्यसने सर्वभूतानि नाभिधावन्ति पार्विष्यन् beispringen, zu Hilfe eilen Spr. 4129.

— निम् 2) तथा शार्ङ्गविनिर्मुक्ताः शरा नारायणोरितात् । निर्धावात्कीपव-स्तूर्णां शतशो ऽथ सकृत्क्षशः ॥ R. 7, 7, 19.

— परा BṢU. P. 10, 88, 24.

— परि 1) unlaufen, mit acc. KATHĀS. 73, 309. — Vgl. परिधाविन्.

— प्र davonlaufen WEBER, RĀMAT. Up. 333. — caus. in die Flucht schlagen KATHĀS. 31, 167.

— अनुप्र Spr. 4042.

— संप्र R. 7, 21, 24.

2. धाव्, धौत n. Abwaschung: शतधौतेन Spr. 3333 (verbessert in शतधा धौतः).

धाव m. Reinigung in दक्ष<sup>०</sup>.

2. धावक Wäscher KATHĀS. 72, 206. fgg.

2. धावन nom. ag. in बिल<sup>०</sup>.

धावनिका s. पाद<sup>०</sup>.

धाविन् (von 2. धाव्) adj. waschend: वस्त्र<sup>०</sup> KATHĀS. 124, 133.

1. धि ergötzen, erfreuen ŚĀU. D. (1828) 117, 14. fälschlich धुन्वन्ति st. धिन्वन्ति die neuere Ausg. 113, 3.

धिक्कार füge Verspottung, Verachtung hinzu.

धिप vgl. नरधिप.

धिष्टा Z. 4 liest die ed. Bomb. धिष्टयेन, welches NILAK. durch मण्डलेन erklärt. Die ed. Bomb. des BṢU. P. hat überall richtig धिष्टय.

धिष्टय 9) m. nach dem Comm. zu TS. 4, 227, 16 heissen so auch gewisse Soma-hütende Genien, wofür aus der Ṛuti angeführt wird: धिष्टिया वा अमुष्मिँहोके सोममरत्तन्. अग्रयो धिष्ट्या ऐश्वर्यः als Ṛshi Ind. St. 3, 201, b.

2. धी 1) Absicht: प्रत्युत्पन्नन्मामभन्तपाधियः Spr. 3889. Gedanke: ऋ-विषाकपाधियाम् (नृपाणाम्) die auf ein Lumpengeld bedacht sind 2638.